

‘कॉसमॉस’ मुख्यालयात नागरी सहकारी बँकांसाठी ‘मिशन सक्षम’

पुणे: रिझर्व्ह बँकेच्या ‘सक्षम’ मिशनचा उद्देश नागरी सहकारी बँकांमधील प्रशासन, जोखीम व्यवस्थापन, हमी/अनुपालन कार्ये, कार्यप्रेणाली आणि तंत्रज्ञान अवलंब (आयटी/सायबर सुरक्षेश्वर) यांच्या क्षमतांमधील जुटी दूर करणे आहे. मिशन नागरी सहकारी बँकांच्या विकासाचा पुढील टप्पा सुरक्षित करण्यास, अधिक सक्षम कौशल्य व क्षमता विकसित करण्यास आणि त्यांची कार्यक्षमता वाढविण्यास मदतकारक ठरणार आहे.

रिझर्व्ह बँकेने १७ जुलैला पुणे येथील कॉसमॉस को-ऑप बँकेच्या सहकार सभागृहात व्यापक प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला. नागरी सहकारी बँकांचे संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि वरिष्ठ अधिकारी यांचे ज्ञान आणि क्षमता वाढविणे हा या कार्यक्रमाचा उद्देश होता. या कार्यक्रमात पुणे जिल्ह्यातील ४५ नागरी सहकारी बँकांमधील १८० अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, मंडळाचे सदस्य, व्यवस्थापकीय संचालक/मुखाधिकारी आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

सोनी इंडियाकडून ‘ब्राव्हिया’च्या नव्या आवृत्तीचे अनावरण

नवी दिल्ली: सोनी इंडियाने प्रीमियम टेलिव्हिजन पोर्टफोलिओचा विस्तार करत २०२६ मधील ‘प्लॅनॅशिय ब्राव्हिया ९ II टू आरजीबी’ टेलिव्हिजन भारतीय बाजारात सादर केला आहे. कंपनीच्या अत्याधुनिक टू आरजीबी डिस्प्ले तंत्रज्ञानावर आधारित हा टीव्ही अलीकडेच सादर करण्यात आलेल्या ब्राव्हिया ७ II मॉलिकेला पुढचा टप्पा असून, उत्कृष्ट चित्रगुणवत्ता आणि ध्वनी अनुभवासह घरच्या घरी सिनेमागृहाचा अनुभव देण्याचा दावा कंपनीने केला आहे.

ब्राव्हिया ९ II मध्ये सोनीचे आरजीबी बॅकलाइट मास्टर ड्राइव्ह प्रो आणि एआय कॉग्निटिव्ह प्रोसेसर एक्सआर तंत्रज्ञान सामावण्यात आले आहे. स्वतंत्रपणे नियंत्रित होणाऱ्या लाल, हिरव्या आणि निळ्या (आरजीबी) एलईडीमुळे अधिक अचूक रंगसंती, उच्च प्रकाशमानता, अधिक गडद काळा रंग आणि विस्तृत रंगछटा मिळतात. याशिवाय इमर्सिव्ह ब्लॅक स्क्रीन प्रो, आरजीबी ट्रिल्युमिनांस मॅक्स आणि अंक्रॉस्टिक मल्टी-ऑडिओ प्लस यांसारख्या वेशिष्टांमुळे चित्र आणि ध्वनीचा दर्जा अधिक प्रभावी बनतो. ब्राव्हिया ९ II आणि ब्राव्हिया ७ II या दोन्हीमध्ये डॉल्बी व्हिजन, डॉल्बी अ‍ॅटमॉस, डीटीएस : एक्स, आयमॅक्स एल्एन्ड, गूगल टीव्ही, ऑम्बियंट ऑटोम्याझेशन तसेच स्टुडिओ कॅलिब्रेटेड मोड्स यांसारखी वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत. ब्राव्हिया 9 II हा टीव्ही ७५ इंच आणि ८५ इंच या दोन आकारांत उपलब्ध असून त्याची सुवावतीची किंमत ५,३९,९९० रुपये आहे. ब्राव्हिया ७ II मॉलिका ५५ ते ८५ इंच आकारांमध्ये उपलब्ध असून ती सोनी रिटेल स्टोअर्स, शॉपॲंटएक्सपी डॉट कॉम तसेच प्रमुख ई-कॉमर्स मंचांवर विक्रीस उपलब्ध आहे.

भारताची ८ ते ९ टक्के विकासदराची क्षमता

पीटीआय, नवी दिल्ली

व्यवसाय सुलभतेचा आणि कर्जाचा (व्याज दर) खर्च कमी करण्यासाठी रचनात्मक सुधारणांचा वेग वाढवल्यास भारत ८ ते ९ टक्के आर्थिक विकासदराचा टप्पा गाठू शकतो, असे मत माजी मुख्य आर्थिक सल्लागार कृष्णमूर्ती व्ही. सुब्रमणियन यांनी सोमवारी व्यक्त केले.

जमीन, कामगार आणि भांडवल या क्षेत्रांसोबतच, न्यायिक आणि नोकरशाहीतील सुधारणांचा वेग वाढणे आवश्यक असल्याचे सांगून सुब्रमणियन म्हणाले की, अर्थव्यवस्था स्थिर असल्याने, भारताने ७ टक्के विकासदर गाठला आहे. संस्थात्मक सुधारणा केल्यास

रुपयाचे अवमूल्यन म्हणजे अर्थव्यवस्थेची कमजोरी नव्हे!

केंद्र सरकारचा युक्तिवाद

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

अमेरिकी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाचे मूल्य ढेपाळणे हे अर्थव्यवस्थेच्या सुमार स्थितीचे लक्षण नसून, त्यासंबंधाने व्यक्त केल्या जाणाऱ्या चिंता सरकारने मंगळवारी फेटाळून लावली. देशाचे व्यापक आर्थिक आधार मजबूत आहेत आणि आर्थिक घडामोडींमध्ये सातत्य व मजबूती दिसून येत आहे, असा सरकारने युक्तिवाद केला.

राज्यसभेतील एका प्रश्नाला लेखी उत्तर देताना, अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी स्पष्ट केले की, रुपयाचा विनिमय दर अनेक देशांतर्गत आणि जागतिक घटकांवर अवलंबून असतो. यामध्ये डॉलर निर्देशांकातील चढ-उतार, भांडवलाचा ओघ,



व्याजदर, खनिज तेलाच्या किमती आणि चालू खाल्यातील तूट यांसारख्या घटकांचा समावेश होतो. त्यांनी नमूद केले की, रुपयाच्या विनिमय दराला प्रभावित करणाऱ्या प्रतिकूल घटकांचा छायेतही भारतीय अर्थव्यवस्था मजबूत स्थितीत आहे. त्यांनी सांगितले की, गेल्या तीन वर्षांत वास्तविक सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) सातत्याने ७ टक्क्यांहून अधिक दराने वाढले आहे. मजबूत देशांतर्गत मागणी, कंपन्यांची भक्कम आर्थिक स्थिती आणि विवेकी वित्तीय

तेलातील घसरणीमुळे रुपया वधारला

अमेरिका आणि इराण यांच्यातील मुसद्दी फेरचर्चेच्या आशेमुळे तेलाच्या किमतींना लागाम बसल्याने भारतीय रुपयामध्ये किंचित सुधारणा दिसून आली. तेल तापल्यामुळे रुपया दोन महिन्यांच्या नीचांकी पातळीवर गेला होता. तथापि मंगळवारी तेलाच्या किमतीत एक टक्क्यापेक्षा जास्त घसरण झाली, परिणामी डॉलरच्या तुलनेत भारतीय चलनावे मूल्य 9२ पेशांनी (०.२ टक्के) मजबूत होऊन ९६.२४ वर स्थिरावले. परदेशातून भांडवल प्रवाहात वाढीसाठी रिझर्व्ह बँकेने योजलेल्या उपाययोजनांमुळे किती प्रमाणात निधी आकर्षित होतो, याकडेही व्यापारी बारकाईने लक्ष देत आहेत. तूर्त या उपाययोजनांमुळे अपेक्षेपेक्षा अधिक प्रमाणात ओघ झाल्याने बाजारातील सकारात्मक वातावरणाला मदत झाली.

व्यवस्थापन याचा हा सुपरिणाम आहे. २०२६-२७ च्या पहिल्या तिमाहीतील आर्थिक घडामोडी, तिमाहीसाठी उपलब्ध नियत आर्थिक आकडेवारी आणि देशांतर्गत मागणीतील सातत्यपूर्ण गती भारतीय अर्थव्यवस्थेची कणखरतेला अधोरेखित करते, असेही त्यांनी सूचित केले.

सरकारने स्पष्ट केले की, रिझर्व्ह बँक परकीय चलन बाजारावर नियमितपणे लक्ष ठेवते आणि अत्यधिक अस्थिरतेच्या परिस्थितीत हस्तक्षेप करते. चलनासाठी कोणतेही विशिष्ट उद्दिष्ट, पातळी किंवा श्रेणी तिने निश्चित केलेली नाही. परकीय चलनाची आवक वाढवण्यासाठी आणि रुपयाच्या अवमूल्यनाचा ताण

संयोजित केला. नागरी सहकारी बँकांचे संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि वरिष्ठ अधिकारी यांचे ज्ञान आणि क्षमता वाढविणे हा या कार्यक्रमाचा उद्देश होता. या कार्यक्रमात पुणे जिल्ह्यातील ४५ नागरी सहकारी बँकांमधील १८० अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, मंडळाचे सदस्य, व्यवस्थापकीय संचालक/मुखाधिकारी आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

कंपन्या संपादनासाठी ‘पीएनबी’चे अर्थसाहाय्य

एकूण व्यवहार मूल्याच्या ७५ टक्क्यांपर्यंत कर्ज मर्यादा

पीटीआय, नवी दिल्ली

चालू आर्थिक वर्षातील तिसऱ्या तिमाहीपासून कंपनीच्या ताब्यात घेण्यासाठी अर्थसाहाय्य करण्याच्या नव-व्यवसायात पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) प्रवेश करणार असल्याची घोषणा बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्याधिकारी अशोक चंद्रा यांनी मंगळवारी केली.

कंपन्यांच्या संपादन व्यवहारास अर्थसाहाय्य करण्याची बँकांसाठी अंतिम नियमावली रिझर्व्ह बँकेने या वर्षी लागू केली. त्यात एकूण व्यवहार मूल्याच्या ७५ टक्क्यांपर्यंत कर्ज मर्यादा राखण्यात आली. आधी प्रस्तावित मसुद्यात ही मर्यादा ७० टक्के होती. या पारवर्भूमीवर चंद्रा म्हणाले की, कंपनीच्या ताब्यात



घेण्यासाठी अर्थसाहाय्य करण्याची खूप मोठी बाजारपेठ असून, संधीही मोठ्या आहेत. आम्ही संचालक मंडळाच्या बैठकीत या धोरणाला मंजुरी दिली आहे. सध्या आम्ही यासाठी भागीदार शोधत आहोत. कंपनीच्या ताब्यात घेण्यासाठीचे अर्थसाहाय्य तिसऱ्या तिमाहीपासून सुरू होईल.

बँक सुरूवातीला देशांतर्गत कंपन्यांना इतर कंपन्या ताब्यात घेण्यासाठी अर्थसाहाय्य करेल. यामुळे बँकेला मालमत्तेचे विक्रेत्रीकरण करणे शक्य होईल.

बँक सुरूवातीला देशांतर्गत कंपन्यांना इतर कंपन्या ताब्यात घेण्यासाठी अर्थसाहाय्य करेल. यामुळे बँकेला मालमत्तेचे विक्रेत्रीकरण करणे शक्य होईल.

फंडे सर्मनेजमेंटमधील हिस्सा आता ८८ टक्क्यांवरून ७५ टक्क्यांवर आला आहे.

कमी करण्यासाठी मध्यवर्ती बँकेने योजलेल्या उपाययोजनांचाही त्यांनी उल्लेख केला.

भारताच्या बाह्य क्षेत्राबाबत बोलताना ते म्हणाले की, मार्च २०२६ च्या अखेरीस भारताचे बाह्य कर्ज ७६,२८० कोटी अमेरिकी डॉलर इतके होते, जे त्याआधीच्या वर्षी ७३,६४० कोटी अमेरिकी डॉलर होते. कर्ज परतफेड गुणोत्तर मार्च २०२५ अखेरीस ६.६ वरून मार्च २०२६ अखेरीस ५.८ पर्यंत खाली आले. १२ जून २०२६ रोजी भारताचा परकीय चलन साठा ६७,१६० कोटी डॉलर इतका होता. हा साठा १०.३ महिन्यांच्या आयातीचा खर्च भागवण्यास पुरेसा असून, मार्च २०२६ अखेरीस असलेल्या देशाच्या एकूण बाह्य कर्जापैकी ८८ टक्के कर्जाची परतफेड करण्यास सक्षम आहे.

पाच वर्षांत बँका, वित्तीय संस्थां १.४२ लाख कोटींचे घोटाळे पैकी केवळ ६,३८९ कोटींचीच वसुली

पीटीआय, नवी दिल्ली

गेल्या पाच आर्थिक वर्षांत बँका आणि वित्तीय संस्थांमध्ये १.४२ लाख कोटी रुपयांची वेगवेगळ्या गैरव्यवहारांद्वारे फसवणूक झाल्याचे समोर आले असून, या घोटाळ्यांपैकी आतापर्यंत केवळ ६,३८९ कोटी रुपयांचीच वसुली करण्यात यश आले आहे, अशी माहिती मंगळवारी संसदेला देण्यात आली.

बँका आणि अखिल भारतीय स्तरावरील बँकेतर वित्तीय संस्थांकडून संकलित माहितीनुसार, फसवणुकीशी संबंधित एकूण रक्कम १,४२,११२ कोटी रुपये इतकी होती. यात बँकांमध्ये सार्वजनिक क्षेत्रातील बँका, खासगी क्षेत्रातील बँका, परदेशी बँका, स्मॉल फायनान्स बँका, पेमेंट्स बँका आणि स्थानिक क्षेत्रातील बँकांचा समावेश होतो.

रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार, गेल्या पाच आर्थिक वर्षांत अशा खाल्यामधून एकूण ६,३८९ कोटी रुपयांची वसुली करण्यात आली आहे.

हेतुपुरस्सर कर्ज न फेडणाऱ्या (विल्फुल डिफॉल्टर्स) कर्जदारांवरील कारवाईबाबतची



माहिती रिझर्व्ह बँकेकडे उपलब्ध नाही किंवा तिचे विवरण मध्यवर्ती बँकेला दिले जात नाही, असे अर्थमंत्रालयाला कळवण्यात आले आहे. मात्र सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, ३१ मार्च २०२६ पर्यंत, जाणीवपूर्वक व दुष्ट हेतूने कर्ज न फेडणाऱ्या १५,५७७ कर्जदारांवरिरुद्ध वसुलीसाठी दावे दाखल करण्यात आले आणि १०,८९४ प्रकरणांमध्ये ‘सर्पेफी’ कार्याद्यांतर्गत कारवाई सुरू करण्यात आली होती.

याव्यतिरिक्त, ७,१७३ प्रकरणांमध्ये ‘एफआयआर’ दाखल करण्यात आले होते, अशी माहिती अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यांनी दिली. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी ३१ मार्च २०२६ पर्यंत, हेतुपुरस्सर कर्ज न फेडणाऱ्या कर्जदारांकडून एकूण ५२,३६० कोटी रुपये वसूल केले आहेत.

सरकारी तेल कंपन्यांकडून इथेनॉल खरेदीवर १.७२ लाख कोटी खर्च

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

सरकारी मालकीच्या तेल विपणन कंपन्यांनी गेल्या तीन वर्षांत इथेनॉल खरेदीवर १.७२ लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च केले आहेत. ‘इथेनॉल मिश्रित पेट्रोल’ कार्यक्रमांतर्गत देशांतर्गत ऊस आणि धान्यावर आधारित कच्च्या

मालापासून इंधन-दर्जाचे इथेनॉल खरेदी करतात, अशी माहिती पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री सुरेश गोपी यांनी राज्यसभेत दिली.

या कार्यक्रमांतर्गत इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपनी देशांतर्गत उत्पादकांकडून इंधन-दर्जाचे इथेनॉल खरेदी करतात. यामध्ये ऊसवर आधारित कच्चा माल (जसे की सी-हेवी आणि बी-हेवी मोलॅसिस, कच्चा रस आणि साखर सिरप) तसेच धान्यावर आधारित कच्चा माल (जसे की खराब झालेले अन्नधान्य, भारतीय अन्न महामंडळाकडील (एफसीआय) अतिरिक्त तांदूळ

आणि मका) यांचा समावेश आहे. सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्यांमार्फत इथेनॉल-मिश्रित पेट्रोलची सर्वाधिक विक्री उत्तर प्रदेशमध्ये (१२४.९८ कोटी लिटर) झाली; त्यानंतर महाराष्ट्र (११०.६६ कोटी लिटर), तामिळनाडू (९२.१८ कोटी लिटर), कर्नाटक (७९.२४ कोटी लिटर) आणि गुजरात (५६.२९ कोटी लिटर) यांचा क्रमांक लागतो.

आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये ४८,७५८ कोटी, वर्ष २०२४-२५ मध्ये ७३,९९६ कोटी आणि २०२६ पर्यंत ४९,५७७ कोटी रुपये खर्च करण्यात आले. पेट्रोलमधील इथेनॉलचे मिश्रण २० टक्क्यांपर्यंत (ई-२०) पोहोचल्यामुळे इंधन आयातीवरील अवलंबित्व कमी होण्यासोबतच ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठा हातभार लागत असल्याचा सरकारचा दावा आहे.

एसबीआय फंड्समधील हिस्सेदारी आणखी घटणार नाही - स्टेट बँकेचे अध्यक्ष

लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी

मुंबई : आघाडीचे म्युच्युअल फंड घरपणे असलेल्या एसबीआय फंड्स मॅनेजमेंटच्या नुकत्याच पार पडलेल्या प्रारंभिक समभाग विक्री अर्थात ‘आयपीओ’पश्चात, त्यातील हिस्सेदारी आणखी कमी करण्याचे कोणतेही नियोजन सध्या नाही, अशी माहिती स्टेट बँकेचे अध्यक्ष सी.एस.शेट्टी यांनी मंगळवारी दिली. या कंपनीचे समभाग मंगळवारी भांडवली बाजारात सूचिबद्ध झाले.

एसबीआय फंड्स मॅनेजमेंट



कंपनीतील ६ टक्के हिस्सा स्टेट बँकेने ‘आयपीओ’द्वारे विकला आहे. आता स्टेट बँकेचा हिस्सा त्यामुळे ५.५ टक्क्यांवर आला आहे. जागतिक पातळीवरील मालमत्ता व्यवस्थापन कंपनी अमुंडीने एसबीआय फंड्समधील ४ टक्के हिस्सा विकला असून, तिचा हिस्सा आता ३२.५ टक्क्यांवर आला

समभाग ६.२ टक्के वाढीसह सूचिबद्ध

एसबीआय फंड्स मॅनेजमेंटचा समभाग ६.२ टक्के वाढीसह मंगळवारी भांडवली बाजारात सूचिबद्ध झाला. कंपनीचे बाजारमूल्य 9.२४ लाख कोटी रुपयांवर (सुमारे 9३ अब्ज डॉलर) पोहोचले आहे. कंपनीचा समभाग ६०९.७५ रुपयांवर बंद झाला. यामुळे ही कंपनी देशातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी मालमत्ता व्यवस्थापन कंपनी बनली आहे. प्रति समभाग ५४७9 ते ५७७४ रुपये किमतीला 9४ जुलै ते 9६ जुलै या दरम्यान पार पडलेल्या या आयपीओने गुंतवणूकदारांकडून 9४० पटीहून अधिक भरणा करण्यात प्रतिसाद मिळविला होता. आयपीओमध्ये यशस्वी बोली लावणाऱ्या गुंतवणूकदारांना प्रत्येकी ५७४ रुपये किमतीला हे समभाग वितरित करण्यात आले होते.

आहे. ‘सेबी’द्वारे घालून दिलेल्या दंडकाचे पालन करताना, दोन्ही प्रवर्तकांचा मिळून एसबीआय

सेन्सेक्सला २३८ अंशांची गळती

लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी

मुंबई : पश्चिम आशियातील वाढता तणाव आणि गुंतवणूकदारांची जोखीम टाळण्याची वृत्ती, तसेच एचडीएफसी बँकेसारख्या आघाडीच्या समभागांतील सलग दुसऱ्या सत्रातील विक्रीच्या मा्यामुळे मंगळवारी सेन्सेक्स आणि निफ्टी हे प्रमुख निर्देशांक घसरणीसह बंद झाले. अमेरिका-इराण संघर्ष, खनिज तेलाच्या किमतीतील वाढ आणि परदेशी भांडवलाचे निर्गमन यामुळे शेअर बाजारात जोखीम टाळण्याची भावना बळावली आहे, असे विश्लेषकांनी सांगितले.

सेन्सेक्स २३८.४१ अंशांनी



घसरून ७७,४७०.११ पातळीवर बंद झाला. दिवसाच्या सत्रात हा निर्देशांक ३७१.१९ अंशांनी घसरून ७७,३३७.३३ पर्यंत खाली आला होता. दुसरीकडे निफ्टी ५०.८० अंशांनी घसरून २४,१८७.७० पातळीवर बंद झाला.

भू-राजकीय आव्हाने असूनही, कॉर्पोरेट कंपन्यांच्या मजबूत कमाईच्या अपेक्षेमुळे आणि मागणीवर आधारित सकारात्मक व्यावसायिक घडामोडींच्या

पाठिंब्यामुळे ‘मिडकॅप’ कंपन्यांच्या चांगल्या कामगिरीने घसरण मर्यादित राखली. काही मोठ्या कंपन्यांनी (लार्ज-कॅप) अपेक्षेपेक्षा चांगली तिमाही कामगिरी नोंदवल्यामुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास उंचावला. यामुळे खासगी बँकिंग क्षेत्रातील कमकुवतपणामुळे निर्माण झालेली चिंता काही प्रमाणात दूर होण्यास मदत झाली. मात्र आखाती देशांमधील वाढत्या भू-राजकीय तणावामुळे गुंतवणूकदारांनी जोखीम घेणे टाळल्याने भारतीय शेअर बाजार घसरणीसह बंद झाले, असे मत जिओजिट इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेडचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी नोंदवले.

यूव्ही अ‍ॅसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड (‘यूव्हीएआरसीएल’) कॉर्पोरेट कार्यालय : १३०४, चिरंजीव टॉवर, ४३, नेहरू प्लेस, नवी दिल्ली-११० ०१९	ई-लिलाव विक्री सूचना - स्थावर मालमत्तेच्या विक्रीसाठी ई-लिलावाची जाहीर सूचना
सिक्क्युरिटी इंटेरेस्ट (इन्फोर्सेमेंट) क्लस्, २००२ च्या नियम ८(६) ची तरतूद सबाबता सिक्क्युरिटीयजेसन अ‍ॅंड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल अ‍ॅसेट्स अ‍ॅंड इन्फोर्सेमेंट ऑफ सिक्क्युरिटी इंटेरेस्ट अ‍ॅक्ट, २००२ अंतर्गत स्थावर मालमत्तेच्या विक्रीसाठी ई-लिलाव विक्री सूचना. याद्वारे सर्वसामान्य जणतेला आणि विशेषतः कर्जदार व जामीनदारांना सूचना देण्यात येत आहे की, सुरक्षित ठावू यांच्याकडे गहाण/प्रारंभित असलेली, खाली वर्णन केलेली स्थावर मालमत्ता, ज्याचा भौतिक ताबा सुरक्षित धनको, यूव्ही अ‍ॅसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड (यूव्हीएआरसीएल) या अंकित अधिकाऱ्याने घेतला आहे, ती खाली नमूद केलेल्या कर्जदार आणि जामीनदारांकडून यूव्ही एआरसीएलची थकीत देय रक्कम वसूल करण्यासाठी दि. २५.०८.२०२६ रोजी ‘जशी आहे, जे आहे’ या तत्त्वावर आणि ‘तिथे जे काही असेल’ त्या तत्त्वावर विकली जाईल. आरक्षित किंमत आणि इसारा ठेव अनामत रक्कम (ईएमडी) संबंधित मालमत्तासमोर दर्शविली आहे.	

कर्जदार - श्री. श्याम डेव्हर्स आणि त्यांचे 'जामीनदार' श्री. अमित कुमार बंका आणि श्रीमती प्रीती बंका	रक्कम रु. १०,५४,५८,५३९ (रुपये दहा कोटी चौपन्न लाख अठ्ठाव्व हजार पाचशे एकोणव्वीस फक्त), दि. १६ जुलै, २०२६ पासून पूर्ण आणि अंतिम वसुलीच्या तारखेपर्यंत, मान्य केलेल्या वेस्ट, मुंबई- ४०००६४. सुपर बिल्ट एरिया ८१६ चौरस फूट आणि कारपेट एरिया ६०० येणाऱ्या पुढील व्याज, लागू होणारे दंडात्मक व्याज आणि इतर खर्चांसह एकत्रित.	मालमत्ता १ : फ्लॅट नं. ६०३, ६ वा मजला, बी-बिंग, अंक्रु सीएचएएएल, रोड नं. ०३ एक्सटेंशन, लिबर्टी गार्डनजवळ, मालाड वेस्ट, मुंबई- ४०००६४. सुपर बिल्ट एरिया ८१६ चौरस फूट आणि कारपेट एरिया ६०० चौरस फूट. मालमत्ता २ : दुकान नं. ०१, आनंद आरिथी सीएचएएएल, लिबर्टी गार्डन, मालाड पश्चिम, मुंबई- ४०००६४, सुपर बिल्ट-अप क्षेत्रफळ ३३० चौरस फूट आणि कारपेट क्षेत्रफळ २२० चौरस फूट.	मालमत्ता १ : रु. ११,६८,८२४० (रुपये एक कोटी सोळा लाख अठ्ठाऐंशी हजार दोनशे चाळीस फक्त)	मालमत्ता १ : रु. ११,६८,८२४ (रुपये अकरा लाख अठ्ठासह हजार आठशे चौबीस फक्त)	भौतिक ताबा
कर्जदार - सॉफ्ट कॉर्नर ट्रेड अँड कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि त्यांचे 'जामीनदार' श्री. आनंद सीताराम पासबाव आणि श्री. दीपक पुंडलिक बोभाटे	रु. ३,९१,९१,४८५ (रुपये तीन कोटी एव्काणव्व लाख एव्ण्णव्व हजार चारशे पंचाऐंशी फक्त) सहमत झालेल्या करारानुसार दराने, दि. १६ जुलै, २०२६ रोजीपासून पूर्ण आणि अंतिम वसुलीच्या तारखेपर्यंत चक्रवाढ पद्धतीने आकारले जाणारे पुढील व्याज, लागू होणारे दंडात्मक व्याज आणि इतर खर्चांसह एकत्रित.	मालमत्ता १ : फ्लॅट नं. १५०१, आवेझ हार्टस्ट, १५वा मजला, एस. व्ही. रोड येथे दि. मोरारा अंबोली, अंधेरी पश्चिम, महापट्ट-४०००५८, ९०० चौरस फूट कार्पेट एरियासह. मुंबई उपनगर जिल्हा, मुंबई.	मालमत्ता २ : रु. ७८,७९,५२० (रुपये एक कोटी बावन्न लाख पाचशे वीस फक्त)	मालमत्ता १ : रु. ७८,७९,५२ (रुपये सात लाख सत्त्याऐंशी हजार एकशे बावन्न फक्त).	
* कर्जदार - * मेवर्स मॉदी इंटरनॅशनल आणि त्यांचे जामीनदार सुश्री दीप्ती बाविक शाह, श्री. भाविक नरेंद्र शाह आणि श्री. नरेंद्र पानवंद शाह.	रु. ४,९९,३८,८३९ (रुपये चार कोटी नव्याणव्व लाख अडतीस हजार आठशे एकोणकोठवीस फक्त) ८, ९, १० आणि स्कोअर क्र. ३, ४, ५, सहमत झालेल्या करारानुसार दराने, दि. १६ जुलै, २०२६ रोजीपासून चक्रवाढ पद्धतीने, पूर्ण आणि अंतिम वसुलीच्या तारखेपर्यंत, लागू होणारे दंडात्मक व्याज आणि इतर खर्चांसह एकत्रित.	मालमत्ता १ : फ्लॅट नं. १५०१, आवेझ हार्टस्ट, १५वा मजला, एस. व्ही. रोड येथे दि. मोरारा अंबोली, अंधेरी पश्चिम, महापट्ट-४०००५८, ९०० चौरस फूट कार्पेट एरियासह. मुंबई उपनगर जिल्हा, मुंबई.	रु. १,५२,००,००० (रुपये एक कोटी बावन्न लाख फक्त)	रु. १५,२०,००० (रुपये पंधरा लाख वीस हजार फक्त).	भौतिक ताबा
* कर्जदार - * मेवर्स मॉदी इंटरनॅशनल आणि त्यांचे जामीनदार सुश्री दीप्ती बाविक शाह, श्री. भाविक नरेंद्र शाह आणि श्री. नरेंद्र पानवंद शाह.	रु. ४,९९,३८,८३९ (रुपये चार कोटी नव्याणव्व लाख अडतीस हजार आठशे एकोणकोठवीस फक्त) ८, ९, १० आणि स्कोअर क्र. ३, ४, ५, सहमत झालेल्या करारानुसार दराने, दि. १६ जुलै, २०२६ रोजीपासून चक्रवाढ पद्धतीने, पूर्ण आणि अंतिम वसुलीच्या तारखेपर्यंत, लागू होणारे दंडात्मक व्याज आणि इतर खर्चांसह एकत्रित.	मालमत्ता १ : दुकान क्र. ३, ४, ५, ६, ७, ८, ९, १० आणि स्कोअर क्र. ३, ४, ५, सहमत झालेल्या करारानुसार दराने, दि. १६ जुलै, २०२६ रोजीपासून चक्रवाढ पद्धतीने, पूर्ण आणि अंतिम वसुलीच्या तारखेपर्यंत, लागू होणारे दंडात्मक व्याज आणि इतर खर्चांसह एकत्रित.	रु. १,७८,९८,५७० (रु. एक कोटी अठ्ठाव्व हजार लाख अठ्ठापाणव्व हजार पाचशे सतर फक्त) 'प्रत्येक मालमतेसाठी स्वतंत्र लिखित आज्ञावली केले जातील. प्रत्येक मालमतेसाठी आपी आणि ईमईडी तपशील खाली नमूद केलेल्या वेबसाइट्सवर उपलब्ध असलेल्या अटी व शर्तीमध्ये उपलब्ध आहे.'	रु. १७,८९,८५७ (रुपये सतरा लाख एकोणव्व हजार आठशे सत्तावन्न फक्त.)	भौतिक ताबा
कर्जदार- सुश्री अर्जुन सोनी (मालकी) आणि त्यांचे जामीनदार सुश्री अर्जुन सोनी आनंद देवेंद्रकुमार सोनी	रु. २,४४,३८,९८३ (रुपये दोन कोटी चवदाव्वीस लाख अडतीस हजार नऊशे व्वाऐंशी फक्त) सहमत झालेल्या करारानुसार दराने, दि. १६ जुलै, २०२६ रोजीपासून चक्रवाढ पद्धतीने, पूर्ण आणि अंतिम वसुलीच्या तारखेपर्यंत, लागू होणारे दंडात्मक व्याज आणि इतर खर्चांसह एकत्रित.	मालमत्ता म्हणजे कमर्शियल युनिट नं. १, २, लिट्ट फ्लोअर, सीटीएस क्र. १०६२, १०६३ रत्नमनोहर संकसल, सुंदर नारायणगंवा मंदिरासमोर, रिविबर पेट प्रिंसपल, मोडामोमे कार्पेट एरिया १०७.७ चौ. मीटर नाशिक. ता. आणि जि. नाशिक यांचे ते सर्व तक्के आणि पार्सल	रु. १,०८,००,००० (रुपये एक कोटी आठ लाख फक्त)	रु. १,०८,००,००० (रुपये दहा लाख ऐंशी हजार फक्त)	भौतिक ताबा